

महाराष्ट्र विधानसभा

पहिले अधिवेशन, २०१६

तारांकित प्रश्नोत्तरांची यादी

मंगळवार, दिनांक १२ एप्रिल, २०१६ / चैत्र २३, १९३८ (शके)

- (१) मुख्यमंत्री
(२) गृहनिर्माण, खनिकर्म व कामगार मंत्री } यांचे प्रभारी विभाग

प्रश्नांची एकूण संख्या - १५

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के/पूर्व विभागात वृक्षप्राधिकरण समितीची परवानगी न घेता वृक्षाची छाटणी केल्याबाबत

(१) * ४७५९६ श्री.रमेश लटके (अंधेरी पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के/पूर्व विभागातील न.भू.मा.क्र.३४३, मौजे-गुंदवली या भूखंडावर असलेल्या मांजरेकरवाडी येथील एकाच जागेवरील २० वृक्ष, रमेश मोरे चौकातील २ पिंपळाचे वृक्ष, राजर्षि शाहू महाराज मार्ग व ना.सी.फडके मार्गाच्या वळणावरील ४ पिंपळाचे वृक्ष, जिजामाता मार्गावरील ४ वृक्ष, महाकाली गुंफा मार्ग येथून एम.आय.डी.सी.रोड क्र.११ कडे जाणाऱ्या मार्गावरील बदामाचे वृक्ष असे अनेक वृक्ष एकाच महिन्यात वृक्षप्राधिकरणाची परवानगी न घेता तोडण्यात आले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ अन्वये कायदा अस्तित्वात असताना आणि वृक्षप्राधिकरण समिती अस्तित्वात असून, झाडे कापणे व पुर्नरोपण करण्याचा अधिकार सदर समितीस असतांनाही, सहाय्यक आयुक्त के/पूर्व यांनी परस्पर निर्णय घेऊन कायद्याचे उल्लंघन करून वृक्षांची छाटणी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे तक्रार करून कायदा हातात घेणाऱ्या सहाय्यक आयुक्तांची चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, प्रश्नोक्त भाग (१) व (२) बाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे अंशतः खरे आहे.

पथनिर्मिती व रस्ता रुंदीकरणाच्या कामात बाधित होणारे मांजरेकरवाडी येथील १६ वृक्ष, रमेश मोरे चौकातील २ वृक्ष, राजर्षी शाहू महाराज मार्ग व ना.सी. फडके मार्गाच्या वळणावरील ४ वृक्ष व जिजामाता मार्गावरील ४ वृक्ष असे एकूण २६ धोकादायक वृक्ष वेरावली येथे पुनर्रोपित करण्यात आले आहेत.

तसेच, मांजरेकरवाडी येथील ४ वृक्ष व एम. आय. डी. सी. रोड क्र. ११ येथील १ वृक्ष असे एकूण ५ धोकादायक वृक्षांची बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत कापणी करण्यात आली आहे.

मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सदर ठिकाणी कापण्यास परवानगी दिलेल्या वृक्षांच्या बदल्यात १:३ प्रमाणात व वृक्ष प्राधिकरणाच्या मानांकनानुसार १५ झाडे लावणे आवश्यक आहे. तथापि, कापलेल्या ५ धोकादायक वृक्षांच्या बदल्यात मांजरेकरवाडी व वेरावली येथे २० नवीन वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे.

पुनर्रोपित केलेल्या २६ धोकादायक व कापणी केलेल्या ५ धोकादायक अशा एकूण ३१ धोकादायक वृक्षांच्या प्रस्तावास वृक्ष प्राधिकरणाच्या दि. ११.०३.२०१६ च्या सभेत कार्योत्तर मंजूरी मिळाली आहे.

(२) महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम १९७५ च्या कलम ५ मधील तरतुदीनुसार सहाय्यक आयुक्त यांची, त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या क्षेत्रातील वृक्षांचे पतनापासून विनियमन करण्यासाठी, 'वृक्ष अधिकारी' म्हणून नेमणुक करण्यात आली आहे.

धोकादायक तसेच वाहतुकीस अडथळा करणारी झाडे तात्काळ काढण्याकरिता महानगरपालिकेच्या दिनांक २९.०९.२०१० च्या परिपत्रकातील सूचनांनुसार, धोकादायक वृक्षांची कामे करण्यात आली आहेत.

वृक्ष अधिकारी या नात्याने धोकादायक वृक्षांचे पुनर्रोपण व कापणी करण्यात आली असल्याने व केलेल्या सदर कामांना वृक्ष प्राधिकरणाने दि. ११.०३.२०१६ रोजी कार्योत्तर मंजूरी दिली आहे. त्यामुळे सदर कायद्याचे उल्लंघन झाले असे म्हणणे संयुक्तिक होणार नाही.

(३) होय, हे खरे आहे.

(४) व (५) वृक्ष अधिकारी या नात्याने धोकादायक वृक्षांचे पुनर्रोपण व कापणी करण्यात आली असल्याने व केलेल्या कामांना वृक्ष प्राधिकरणाने दि. ११.०३.२०१६ रोजी कार्योत्तर मंजूरी दिली आहे. त्यामुळे त्यांचेवर याप्रकरणी कार्यवाही करण्यात आलेली नाही.

नागपूर शहरातील व विदर्भातील इतर जिल्ह्यामध्ये ऐलिना एम्प्लॉयमेंटच्या संचालकांनी हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याबाबत

(२) * ३९९६७ डॉ.मिलिंद माने (नागपूर उत्तर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर शहरातील आमपाली नगर, हुडकेश्वर रोड, व विदर्भातील इतर जिल्ह्यामध्ये ऐलिना एम्प्लॉयमेंट च्या संचालकांनी दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांची कोटयावधी रुपयांची फसवणूक केल्याचे माहे डिसेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय.

(२) असल्यास, या प्रकरणी आरोपी हेमलता चिरकुडे त्यांचे सहकारी परदावाला पिता-पुत्रांना मुंबई येथून अटक केली आहे, हे ही खरे आहे काय.

(३) असल्यास, या प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे, तसेच गुंतवणूकदारांना रक्कम परत मिळणेकरिता कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२) व (३) सदर प्रकरणातील आरोपी यांनी ऐलिना एम्प्लॉयमेंट रिसोर्सेस ही फर्म काढून गुंतवणूकदारांना लिफाफ्यात कागद भरण्याचे व रायटिंग वर्कची स्किम समजावून सांगून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी हुडकेश्वर पोलीस स्टेशन, नागपूर येथे अप.क्र.५३०/१५, भा.दं.वि.

कलम, ४२०, सहकलम ३ एम.पी.आय.डी. अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील ३ आरोपी १) सौ. हेमलता राकेश चिरकुटे, नागपूर २) तयब अली अब्देअली परदावाला ३) मुर्तजा उर्फ मो. शेख तयबअली परदावाला यांना अटक करण्यात आली असून सद्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

गुन्ह्याच्या तपासाअंती एकूण रु. ४४,०३,५१४/- रकमेची मालमत्ता जप्त करण्यात आली असून महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९ मधील कलम ४ अन्वये कार्यवाही करण्यात येत आहे.

विदर्भातील इतर जिल्ह्यात अशी कोणतीही तक्रार अथवा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे नाशिक महामार्गावर रिक्षामधून १२ ते २० माणसांची
अवैध वाहतूक केली जात असल्याबाबत**

(३) * ५११४६ श्री.सुरेश गोरे (खेड आळंदी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चाकण, भोसरी, आंबेठाण चौक या रस्त्यांवर पॅगो रिक्षामधून १२ ते २० माणसांची धोकादायक पद्धतीने अवैध वाहतूक केली जात असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अवैध वाहतूक बंद करून जीवित हानी टाळणेकरिता स्थानिक लोकप्रतिनिधींनी मा.परिवहन मंत्री यांना दिनांक १७ फेब्रुवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास निवेदन दिले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, अवैध वाहतूक बंद करणेबाबत शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

तरीही नमूद मार्गावर पॅगो रिक्षातून अवैध प्रवासी वाहतूक निदर्शनास आल्यास स्थानिक पोलीस ठाणे तसेच वाहतूक पोलीसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येते.

(२) होय, हे खरे आहे.

(३) पुणे-नाशिक मार्गावर चाकण, भोसरी, आंबेठाण चौक येथे पॅगो रिक्षा विविध ठिकाणाहून चोरटी प्रवासी वाहतूक करतात. अशा चोरट्या अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या पॅगोंवर पोलीसांकडून तसेच परिवहन विभागाकडून वारंवार दंडात्मक व निलंबनात्मक कारवाई केली जाते.

अवैध खाजगी वाहतूकदारांकडून छुप्या पध्दतीने चालणाऱ्या वाहतूकीस प्रतिबंध करण्याबाबत १४.१.२०१६ च्या शासन परिपत्रकान्वये सूचना दिलेल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

उल्हासनगर पाणी वितरण व्यवस्थेची चौकशी करण्याबाबत

(४) * ५०१६७ श्रीमती ज्योती कलानी (उल्हासनगर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उल्हासनगर मध्ये पाणीटंचाई प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी एका नामांकित कंपनी सोबत २७५ कोटीचा करार केला आहे तसेच करारानुसार ९० टक्के काम पूर्ण झाल्याचे कंपनी व महानगरपालिका प्रशासन संगनमताने दर्शवीत आहे, मात्र वस्तुस्थिती वेगळी असल्याने माहे जुलै, २०१५ मध्ये वा त्यासुमारास लोकप्रतिनिधींनी महानगरपालिकेच्या महासभेत सदर योजनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर योजनेचे काम पूर्ण झालेले नसतानाही संबंधित ठेकेदाराला उल्हासनगर महानगरपालिकेने बिल अदा केले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले, तदनुसार दोषी ठेकेदारांवर कोणती कारवाई करण्यात आली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१)

- केंद्र शासन पुरस्कृत जेएनएनयुआरएम योजनेअंतर्गत उल्हासनगर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचे व त्याअनुषंगाने महानगरपालिकेने घेतलेल्या वाढीव कामाचे असे मिळून रु.२५८.२५ कोटी किंमतीचे काम कंत्राटदारास देण्यात आले होते.

- सदर योजनेची चौकशी करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी महानगरपालिकेच्या महासभेत केली होती हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

सदर निविदेअंतर्गत रु. २५६.५४ कोटी रकमेचे काम झाले असून ठेकेदारास रु. २४३.५४ कोटी रकमेची देयके अदा केली आहेत.

(३) व (४)

- उल्हासनगर महानगरपालिकेमार्फत या योजनेचे तांत्रिक परीक्षण अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे यांचेकडून करून घेण्यात आले आहे.
- सदर कामाच्या तांत्रिक परीक्षणात ठेकेदार दोषी आढळून न आल्याने ठेकेदारावर कारवाई करण्यात आली नाही.
- जेएनएनयुआरएम योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून मंजूर उल्हासनगर पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेची कामे पूर्ण झाली असून पाणीपुरवठा सुरु झाला आहे.
- महानगरपालिकेने योजनेत समाविष्ट केलेली वाढीव कामे अंतिम टप्प्यात आहेत.

औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्रकल्प विभागांत १४ कोटी

रुपयांचा गैरव्यवहार झाल्याबाबत

(५) * ५१२११ श्री.प्रशांत बंब (गंगापूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद महानगरपालिकेतील प्रकल्प विभागांत १४ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची बाब निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, केंद्र व राज्य शासनाकडून महानगरपालिकेने बोगस यादी तयार करून व बोगस लाभार्थी दाखवून दारिद्र्य रेषेखालील बेरोजगार तरुणांसाठीचे गत ५ वर्षांतील १४ कोटी रुपयांचे अनुदान घेतले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना हाताशी धरून दलालांनी निधीचा अपहार केला आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, या सर्व प्रकरणांची चौकशी करून, शासनाने बोगस लाभार्थी, जबाबदार अधिकारी व दलालांविरुद्ध कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) दिनांक २३.०८.२०१५ रोजीच्या स्थानिक वर्तमानपत्रात या संदर्भात बातमी प्रसिध्द झाली आहे. तसेच या संदर्भात औरंगाबाद महानगरपालिकेकडे तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत.

(२), (३) व (४)

सदर प्रकरणी अतिरिक्त आयुक्त व उप आयुक्त यांची दोन सदस्यीय समिती आयुक्त, औरंगाबाद महानगरपालिका यांनी गठीत केली असून सदर समितीद्वारे चौकशी सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

नवी मुंबई येथे बांधकाम व्यवसायाकांनी बनावट दस्ताऐवज तयार करून ग्राहकांची फसवणूक केल्याबाबत

(६) * ४४५३५ श्री.संजय केळकर (ठाणे), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.किसन कथोरे (मुरबाड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नवी मुंबई येथे बांधकाम व्यवसायाकांनी बनावट सरकारी कागदपत्र बनवून ग्राहकांची फसवणूक केल्या प्रकरणी मा.उच्च न्यायालयाने विशेष तपास पथक नेमण्याचे शासनास आदेश दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच बनावट कागदपत्र तयार करून अन्य ठिकाणी झालेल्या जमिनींचा खरेदी-विक्री व्यवहार तपासून एम.आय.डी.सी, सिडको व महानगरपालिका इ. यंत्रणांनी तात्काळ पोलिस स्टेशनला संबंधित बांधकाम व्यवसायाकांची माहिती द्यावी असे निर्देश दिनांक २१ ऑक्टोबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास दिले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी आतापर्यंत किती बांधकाम व्यवसायाकांवर कारवाई करण्यात आली वा येत आहे तसेच फसवणूक झालेल्या ग्राहकांना संबंधिताकडून भरपाई देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल असलेल्या जनहित याचिका क्र. ८०/२०१६ मध्ये मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी दि.२८.१०.२०१५ रोजी दिलेल्या आदेशान्वये पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांनी

अवैध बांधकाम व्यावसायिकांबाबत पूढील कार्यवाहीसाठी सहा. पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांची नेमणूक केली आहे. तसेच त्यांच्या कामकाजावर देखरेख करण्यासाठी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १, वाशी, नवी मुंबई यांची नेमणूक केलेली आहे.

(३) पोलीस आयुक्त, नवी मुंबई अंतर्गत रबाले पोलीस ठाणे येथे सन २०१५-२०१६ मध्ये एकूण ५९ गुन्हे दाखल असून एकूण ९२ बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मौजे भाईदर येथील खेळाच्या मैदानाचा विकासकाने
 अनधिकृतपणे वापर केल्याबाबत**

(७) * ४४६८६ श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे भाईदर येथील सुमारे ६ हजार चौ.मी. जागेवरील खेळाचे मैदानाचे आरक्षण क्र. ९६ विकसित करण्यासाठी श्री.जी.एक्झिबीटर विकासकाला वर्षाच्या ३० दिवसांच्या वापरासाठी प्रतिवर्ष १० लाख रुपये भाडेत्वावर देण्यात आले असून विकासकाने पालिकेची परवानगी न घेता मैदानाचा अतिरिक्त वापर केल्याबाबत अनेक तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने नेमलेल्या एकसदस्यीय समितीने अहवाल देऊन संबंधित कार्यवाहीचा अहवाल एक महिन्यात पाठविण्याचे निर्देश शासनाने देऊनही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार संबंधित मैदानाचा अनधिकृतपणे परवानगीशिवाय वापर करणा-या विकासकाविरुद्ध व कारवाईस विलंब लावणा-या अधिका-यांविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) सदर प्रकरणी तत्कालीन आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालाद्वारे केलेल्या शिफारशीच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत राज्य शासनाने मिरा-भाईदर महानगरपालिकेस कळविले

होते. तसेच सदर चौकशी अहवालात नमूद करण्यात आल्याप्रमाणे करारनाम्याच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर करून त्याचा पूर्तता अहवाल शासनास सादर करण्याबाबत आयुक्त, मिरा-भाईंदर महानगरपालिका यांना कळविण्यात आले होते. मात्र याबाबतचा अहवाल महानगरपालिकेकडून शासनास प्राप्त झालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे.

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेने दि. ३०.०३.२०१५ रोजी पारित केलेल्या ठराव क्र. ९४ नुसार आरक्षण क्र. ९६, आरक्षण क्र. १९१ व आरक्षण क्र. २६२ या आरक्षणांबाबत निर्णय घेण्याकरीता महापौर, मिरा-भाईंदर महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आल्याचे आयुक्त, मिरा-भाईंदर महानगरपालिका यांनी कळविले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**नवापूर (जि. नंदूरबार) येथील तत्कालीन पोलिस निरीक्षक
यांचेवर कारवाई करण्याबाबत**

(८) * ५२९९१ श्री.राजेश काशीवार (साकोली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नवापूर (जि. नंदूरबार) येथील तत्कालीन पोलिस निरीक्षक श्री.उत्तम राजाराम शेळके (सद्या ठाणे पोलिस स्टेशन येथे कार्यरत) यांनी दिनांक १४ डिसेंबर, २०१४ रोजी श्री.प्रविण बंसीलाल भोई, रा.ठाणे (प.) यांना १२ पोलिस कर्मचाऱ्यांसह घेरून राहते घर बदला अन्यथा आपल्या कुटुंबियांचे जगणे अशक्य होईल, अशी धमकी देऊन अटक करून ५ कोटी रुपयांची मागणी केली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यासंबंधीची तक्रार वर्तकनगर पोलीस स्टेशन, ठाणे येथे दिनांक १४ डिसेंबर, २०१४ रोजी लेखी स्वरूपात करण्यात आली असून त्याची प्रत पोलीस आयुक्त, ठाणे यांना देण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर तक्रारीची दोन दिवसानंतर दिनांक १६ डिसेंबर, २०१४ रोजी (आवक नं. ८८३९) नोंद घेण्यात आली तसेच पोलिस निरीक्षक श्री.शेळके यांनी खंडणीसाठी जाणीवपूर्वक भादंवि कलम २२४, १८६, ३४ नुसार (खोटा सी.आर.नं. आय- ५५१/ २०१४) गुन्हा दाखल केला आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, श्री. भोई कुटुंबियांकडे ५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या पोलिस निरीक्षक श्री. उत्तम शेळके यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी करण्यात आली आहे काय, असल्यास, चौकशी नुसार कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : १ ते ४) हे खरे नाही.

दि. १४.१२.२०१४ रोजी पोलिस निरीक्षक उत्तम शेळके नेम. नवापूर पोलिस स्टेशन जि.नंदुरबार यांनी प्रविण भोई यांस नंदुरबार पोलिस स्टेशन गु.र.क्र. २०६/२०१४ भादंविस कलम ४२०, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हायात ताब्यात घेवून, वर्तकनगर पोलीस ठाण्यात चौकशी करिता आणले असता, चौकशी दरम्यान त्यांच्या पत्नी पोलीस ठाण्यात आल्या, त्यावेळी त्यांनी प्रविण भोई यांना पळून जाण्यास मदत केली, त्यामुळे पो.निरीक्षक शेळके यांचे फिर्यादीनुसार वर्तकनगर पो.स्टे.ठाणे येथे गु.र.क्र. ५५१/ २०१४ भादंविस कलम २२४, १८६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

तथापि, "नवापूर पो.स्टे. जिल्हा नंदुरबार चे पोलिस निरीक्षक उत्तम शेळके, तीन पोलिस शिपाई, रिटायर्ड डिवायएसपी रमेश चौधरी तसेच त्यांची दोन मुले निलेश व नितीन यांनी सौ.श्वेता प्रविण भोई यांचे पती प्रविण भोई यांना फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देवून पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली, ती न दिल्यामुळे प्रविण भोई यांना सोबत वर्तकनगर पो.स्टे. येथे नेले व नंतर प्रविण भोई हरवल्याची तक्रार केली आहे. तरी संबंधितावर कार्यवाही करावी" असा आशयाचा तक्रार अर्ज प्रविण भोई यांच्या पत्नीने वर्तकनगर पो.स्टे. ठाणे येथे दाखल केला आहे.

सदर अर्जाची चौकशी दरम्यान त्यांचे पती प्रविण भोई यांचा दिनांक २७.१२.२०१४ रोजी जबाब नोंदविण्यात आला असता त्यांनी नंदुरबार येथे दाखल गुन्हायात पोलीस अटक करतील या भितीने आपण पोलीसांची नजर चुकवून पळून गेलो होतो. आपले कोणीही अपहरण वगैरे केलेले नव्हते असा जबाब लिहून दिलेला आहे तसेच त्यांची पत्नी यांनीही प्रविण भोई यांचेप्रमाणे मिळता जुळता जबाब लिहून दिलेला असून त्यामध्ये त्यांनी दिलेला तक्रारी अर्ज दप्तरी फाईल करणेबाबतही लिहून दिले आहे. त्यामुळे त्यांचा अर्ज दप्तरी फाईल करण्यात आलेला आहे.

वर नमूद प्रमाणे पोलिस निरीक्षक शेळके यांनी कायदेशिर प्रक्रिया केल्याने त्यांचे विरूद्ध काहीएक गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

सामान्य मुंबईकरांना परवडणारी घरे मुंबईतच निर्माण करण्याबाबत

(९) * ४०२०५ अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री.संजय केळकर (ठाणे), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम), श्री.पराग अळवणी (विलेपार्ले) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील म्हाडाच्या जमिनींच्या सुरक्षिततेसाठी म्हाडाने तब्बल १८ कोटी १९ लाख ८२ हजार ४२३ रुपये खर्च करूनही म्हाडाला अतिक्रमणावर निर्बंध घालता आले नसल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, तब्बल ९४ हून अधिक अतिक्रमण झालेल्या भूखंडांवर सन २०११ मध्ये म्हाडाने एसआरए योजना राबविण्याचा निर्णय घेतला असतानाही, विकासकांच्या दबावामुळे हा निर्णय बदलण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, मुंबईत जमिनी शिल्लक नसल्याने म्हाडाने रायगड, ठाणे या जिल्ह्याकडे परवडणारी घरे बांधण्यासाठी लक्ष वेधले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, अतिक्रमण झालेल्या जमिनींवर राहणा-या नागरिकांचे पुनर्वसन करून मुंबईत सामान्य लोकांना परवडणारी घरे निर्माण करण्यासाठी शासनाने कोणत्या उपाययोजना केल्या वा करण्यात येत आहेत,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) म्हाडाकडून प्राप्त अहवालानुसार मुंबईतील म्हाडाच्या सर्व वसाहतींमधील रिक्त भूखंडावर अतिक्रमण होऊ नये याकरिता सुरक्षा यंत्रणा नेमण्यात येते. त्याकरिता सन २००५ ते फेब्रुवारी, २०१६ पर्यंत मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, म्हाडा अंतर्गत सुमारे १८ कोटी एवढा खर्च सुरक्षा व देखभालीकरिता झालेला आहे. यापैकी बहुतांश अतिक्रमणे सन १९९५ ते २००० या कालावधीतील असल्याचे आढळून येते व सदरच्या संरक्षणपात्र झोपड्यांच्या

जमिनीवर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत योजना राबविल्या जातात व दि.१.१.२००० नंतरच्या झोपडपट्टी वसाहतींमध्ये नव्याने अतिक्रमण होऊ नये याकरिता विविध ठिकाणी मोकळ्या भूखंडाच्या संरक्षणाकरिता सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेले आहेत. तसेच मोकळ्या जागा/भूखंडावर संरक्षण भिंती बांधण्यात येत आहेत व अतिक्रमणे निष्कासित करण्यासाठी वेळोवेळी मुंबई महानगर पालिका कायदा MRTTP Act अंतर्गत महानगर पालिकेच्या सहाय्याने कार्यवाही केली जाते.

(२) हे खरे नाही.

म्हाडा प्राधिकरणाकडे परिशिष्ट-२ जारी करण्यासाठी ९६ प्रस्ताव प्रलंबित असून त्या योजनांचे परिशिष्ट-२ अंतिम करून ३ महिन्यांच्या कालावधीत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे पाठविण्याबाबत दि.१.१२.२०१४ च्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय झालेला आहे. त्या अनुषंगाने म्हाडा प्राधिकरणाने दि.२५.६.२०१५ अन्वये आजतागायत ५२ प्रस्ताव झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे पाठविले असून उर्वरित प्रस्ताव पाठविण्याची कार्यवाही सुरु आहे.

(३) व (४) म्हाडाच्या वतीने उपलब्ध भूखंडांवर घरबांधणी योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येतात.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

नांदेड जिल्ह्यातील महावितरण कंपनीच्या अभियंत्याची बनावट

स्वाक्षरी करून कंत्राटदाराने देयके उचलल्याबाबत

(१०) * ४९१२८ श्री.प्रतापराव पाटील चिखलीकर (लोहा), डॉ.संजय रायमुलकर (मेहकर), श्री.सुनिल शिंदे (वरळी), श्री.सुनिल राऊत (विक्रोळी), श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व), श्री.जयप्रकाश मुंदडा (बसमत) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नांदेड जिल्ह्यातील महावितरण कंपनीच्या अभियंत्याची बनावट स्वाक्षरी करून सुमारे ६० लाख रुपयांची देयके कंत्राटदाराने उचलल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी नायगांव (जि. नांदेड) पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) हे खरे आहे.

नांदेड जिल्ह्यात मे. साईबाबा इंजिनिअर वर्कस नांदेड यांनी महावितरण कार्यालयातील कृषी पंप विद्युतीकरणाचे बिले तयार करून बिलावर व मोजमाप पुस्तीकेवर बनावट स्वाक्षऱ्या करून मंजुरी घेवून पैसे उचलून वितरण कंपनीची फसवणुक केली आहे.

(२) पोलीस ठाणे नायगाव (जि.नांदेड) गु.र.नं. १०/२०१६ कलम ४२०, ४६८, ४७१ भा.दं. वि. प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

(३) संबंधीत कायदेशिर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास चालु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे येथील कोथरुड व पौड रोडवरील अवैध वाहतूक

(११) * ४०४१६ श्रीमती मेधा कुलकर्णी (कोथरुड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोथरुड बस डेपो मुख्य चौकात, वनाझ कंपनी, केळेवाडी चौक अश्या ठिकठिकाणी प्रवासी घेण्यासाठी वडाप खाजगी वाहनाचे पार्किंग रस्त्याच्या कडेला होत असल्याने व नागरिक त्रस्त होत असल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) तसेच पौड रस्त्यावरील अवैध वाहतूकीला वाहतूक शाखेकडून दुर्लक्ष होते आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, अवैध प्रवासी वाहतूकीला चालना देणाऱ्या संबंधीत दोषी अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

पौड रोडवर समांतर पार्किंग करण्यात आलेले आहे. तसेच, रस्त्याच्या कडेला पार्क होणाऱ्या व वाहतूकीस अडथळा करणाऱ्या कोथरुड विभागांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येते.

(२) हे खरे नाही.

कोथरुड परिसरात सन २०१५ मध्ये अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ६ वाहनांवर कारवाई केली असून सदरची वाहने दंड आकारून त्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच, सन २०१५ मध्ये कोथरुड परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८६,४०६ वाहनचालकांवर कारवाई करून रु. ८९,५७,६५०/- तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे.

(३) अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याबाबत सर्व सहायक पोलीस आयुक्त यांना कटाक्षाने लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे शहरातील वाहतूक विभागाच्या हद्दीमध्ये अवैध प्रवासी वाहतूक चालू असल्याचे निदर्शनास आल्यास तेथील सहाय्यक पोलीस आयुक्त, विभाग प्रमुख यांना सुचित करण्यात येऊन कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात येतात.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

कुळगांव बदलापूर (जि.ठाणे) नगरपालिकेच्या हद्दीतील ५५ प्रकरणांमध्ये विकास हस्तांतरण हक्क (टिडीआर) मध्ये झालेली अनियमितता

(१२) * ५०८७१ श्री.बाळासाहेब सानप (नाशिक पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे जिल्ह्यातील कुळगांव बदलापूर नगरपालिकेच्या हद्दीतील ५५ प्रकरणांमध्ये विकास हस्तांतरण हक्क (टिडीआर) मध्ये अनियमितता करून व २० कोटी रुपयांचा अपहार करून शासनाचे नुकसान केल्याप्रकरणी संबंधित दोषीविरुद्ध गुन्हा दाखल केला हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू प्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींना अटक करून कारवाई करण्याच्या दृष्टीने शासनातर्फे कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) सदर प्रकरणात एकूण १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील ६ जणांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असून मा. न्यायालयीन आदेशावर अटक करणे प्रलंबित आहे. एका आरोपीस मा. अतिरिक्त सत्र न्यायालय कल्याण यांनी अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला

आहे. एका आरोपीस पोलिस कस्टडी रिमांडनंतर न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली व नंतर त्याची न्यायालयाने जामीनावर मुक्तता केली आहे. उर्वरित ५ आरोपींविरुद्ध अधिक पुरावा गोळा करण्याचे काम पोलिसांमार्फत सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**नागपूर महानगरपालिकेच्या महत्वाच्या पाचशेच्यावर
फाईल गहाळ झाल्याबाबत**

(१३) * ५२००४ श्री.विजय वडेटीवार (ब्रम्हपूरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर शहरातील अत्यंत मोक्याच्या जागांवर दुकाने, ओटे आणि मोकळ्या जागा भाड्याने देण्यासाठी मनपाच्या काही अधिका-यांच्या संगनमताने व लोकांना हाताशी धरून आर्थिक व्यवहाराच्या माध्यमातून नियमबाह्य दुकाने, ओटे, जागा वाटप करण्यात आलेल्या व बाजार विभागाने करार आणि परवाना केलेल्या करारनाम्याच्या ५३३ महत्वाच्या फाईली कार्यालयातून गहाळ झाल्याचे दिनांक २१ फेब्रुवारी २०१६ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या गंभीर प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्यात आली असता १ हजार ३४८ प्रकरणात अनेक अधिकारी व कर्मचारी दोषी आढळून आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय, व त्यानुसार संबधितावर कोणती कार्यवाही करण्यात आली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) नागपूर महानगरपालिकेच्या मालकीच्या बाजारातील कोणत्याही मोक्याच्या जागांवरील दुकाने, ओटे आणि जागा या लिलाव पध्दतीनेच दिलेल्या आहेत.

दुकान/ओटे/जागा संबंधी परवानेधारकांची केंद्रिय कार्यालयाद्वारा झोननिहाय तपासणी करतेवेळी ५३३ धारिका गहाळ झाल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु या परवानाधारकांची माहिती बाजार विभागाकडे उपलब्ध असल्याने, व याबाबत, स्थायी समिती ठराव क्र.६७८ दिनांक २२/०२/२०१६ अन्वये सदरच्या धारिकांची पुर्नबांधणी करण्याची कार्यवाही महानगरपालिका स्तरावर सुरु आहे.

या धारिका गहाळ असल्या तरी, संबंधीतांकडून नियमित वापर शुल्क प्राप्त होत आहे, कोणतेही आर्थिक नुकसान झालेले नाही, असे आयुक्त, नागपूर महानगरपालिका यांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

(२) व (३) हे अंशतः खरे आहे.

सकृत दर्शनी संबंधीत प्रकरणात प्रशासकीय अनियमितता आढळून आलेली आहे. नागपूर महानगरपालिकेचे कोणतेही आर्थिक नुकसान झालेले नाही.

प्रशासकीय अनियमिततेकरीता जबाबदार कर्मचा-यांवर कार्यवाही सुरु केलेली आहे. विभागीय चौकशी अंती दोषी कर्मचा-यावर कारवाई करण्याची तजवीज ठेवली असल्याचे, आयुक्त, नागपूर महानगरपालिका यांच्या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील दादर येथील रुबी मिलच्या जागेत बांधकाम करताना
विकासकाने अनियमितता केल्याबाबत**

(१४) * ५२५२५ श्री.बबनराव शिंदे (माढा), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील दादर येथील रुबी मिलच्या जागेत बांधकाम करताना विकासकाने महापालिकेकडून परवाना घेतला आहे तथापी सदर केलेल्या बांधकामात अनियमितता झाली असल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर विकासकावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) सदर बांधकामातील अनियमितेबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत निरीक्षण करण्यात आले आहे.

(३) बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेल्या निरीक्षणात खालील त्रुटी आढळून आल्या आहेत :-

- सामायिक व्हरांडा (पॅसेज) अंतर्गत भिंतींनी वेगळा केलेला नाही.
- काही मजल्यावरील रिफ्युज भाग हा वास्तव्याच्या भागात समाविष्ट करण्यात आला आहे.
- पार्किंग भागाला वेगळे करणाऱ्या भिंतीचे बांधकाम करण्यात आलेले नाही.
- काही मजल्यांवर एलिव्हेशन ट्रीटमेंटची जागा ही वास्तव्याच्या भागात समाविष्ट करण्यात आलेली आहे.
- काही मजल्यांवरील अंतर्गत रचना ही मंजूर नकाशाप्रमाणे नाही.

वरील त्रुटीच्या अनुषंगाने, महापालिकेमार्फत विकासक व वास्तुविशारद यांच्यावर दि.१९.१०.२०१२ रोजी एम.आर.टी.पी. कलम ५३(१) अन्वये व दि.०७.०३.२०१३ रोजी एम.आर.टी.पी. कलम ५३(६) अन्वये नोटीसा बजावण्यात आल्या.

तसेच, विकासकावर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात एम.आर.टी.पी. कलम ५३(७) अन्वये एफ.आय.आर. दाखल करण्यात आला आहे.

वास्तुविशारदामार्फत उपरोक्त अनियमित बाबी नियमित करून घेण्यासाठी उर्वरित चटईक्षेत्र निर्देशांक तसेच फंजीबल चटईक्षेत्र निर्देशांक यांचा वापर करून त्यानुसार सादर करण्यात आलेल्या सुधारीत आराखड्यांची छाननी महापालिकेमार्फत सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील इमारतींचा पुनर्विकास करत असतांना विकासकांना

परवाने मिळविण्यास अडचणी येत असल्याबाबत

(१५) * ४४९७९ श्री.सुनिल राऊत (विक्रोळी), श्री.प्रकाश फातर्पकर (चेंबूर), श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.अजित पवार

(बारामती), श्री.मकरंद जाधव-पाटील (वाई), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.संदीप नाईक (ऐरोली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील इमारतींचा पुनर्विकास करत असतांना विकासकांना परवाने मिळविण्याकरिता प्रचंड अडचणी येत असून याकरीता मुंबई महानगर पालिकेने शासनाच्या धोरणानुसार परवाने मिळण्याची प्रक्रिया शिथिल करणारी नविन नियमावली दिनांक २९ डिसेंबर, २०१५ रोजी जाहीर केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, परवान्यांची संख्या कमी करतांना भाडेकरूंच्या संमतीपत्राची गरज नाही असे बदल या नियमावलीत करण्यात आले आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, भाडेकरूंच्या संमतीपत्राची गरज असतांना सुध्दा नियमात बदल केल्यावर भाडेकरूंचे अन्याय होणार असल्यामुळे हा बदल करू नये याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) बृहन्मुंबई क्षेत्रामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या इमारत परवानगीची प्रक्रिया सहज सुलभ होण्याच्या दृष्टीने दिनांक २९.१२.२०१५ रोजी परिपत्रक निर्गमित केलेले असून नवीन कोणतीही नियमावली केलेली नाही.

- (२) विकास नियंत्रण नियमावली, १९९१ मधील तरतूदीनुसार ३३(५), ३३(७), ३३(९) अन्वये होणाऱ्या पुनर्विकास प्रकल्पाकरिता विद्यमान सदनिकाधारकांचे संमतीपत्र इमारत प्रस्ताव मंजूरीकरिता घेण्यात येते.
- (३) भाडेकरूंच्या संमतीबाबत बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावली, १९९१ मध्ये ज्या तरतूदी आहेत. त्यामध्ये शासनाने कोणताही बदल मंजूर केलेला नसल्याने त्या लागू रहाणार आहेत.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
मुंबई.

डॉ. अनंत कळसे
प्रधान सचिव
महाराष्ट्र विधानसभा

मुद्रणपूर्व सर्व प्रकिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर
मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.